

महाराष्ट्र विधानसभा

दिवसाच्या कामकाजाचा क्रम
शुक्रवार, दिनांक ११ ऑगस्ट, २०१७
(सकाळी ९.३० ते ११.४५ वाजेपर्यंत)

(अ) लक्षवेधी सूचना (म.वि.स. नियम १०५ अन्वये) :

(दिनांक १० ऑगस्ट, २०१७ रोजी दिवसाच्या कामकाजाच्या क्रमात दर्शविण्यात आलेल्या परंतु पुढे ढकलण्यात आलेल्या लक्षवेधी सूचना क्रमांक १ ते १९)

(१) अॅड. आशिष शेलार, श्रीमती मनिषा चौधरी, श्री. प्रशांत ठाकूर, अॅड. पराग अळवणी, सर्वश्री. संजय केळकर, विजय वडेद्वीवार, राधाकृष्ण विखे-पाटील, सुनिल केदार, अस्लम शेख, अमर काळे, अॅड. यशोमती ठाकूर, डॉ. संतोष टारफे, सर्वश्री. अमीन पटेल, मो. आरिफ नसीम खान, अमित देशमुख, हर्षवर्धन सपकाळ, अब्दुल सत्तार, शरद सोनावणे, अशोक पाटील, श्रीमती तृप्ती सावंत, सर्वश्री. ज्ञानराज चौगुले, चंद्रकांत सोनावणे, सरदार तारासिंह, सुनिल प्रभू, वि.स.स तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधतील :-

"परभणी जिल्ह्यातील आंध्रा बँक, युको बँक युनायटेड बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, सिंडीकेट बँक या पाच राष्ट्रीयकृत बँका व रत्नाकर बँक या खाजगी बँकेच्या अधिका-यांशी संगनमत करून गंगाखेड शुगर अँड एनर्जी लि. कारखान्याच्या संचालक मंडळाने हजारो शेतक-यांच्या नावावर तब्बल ३२८ कोटींचे कर्ज उचलेले असल्याचे माहे जुलै २०१७ मध्ये निदर्शनास येणे, त्यामुळे या शेतक-यांना दुस-या कोणत्याही बँकांचे कर्ज मिळत नसणे, तसेच सदर कर्ज देताना या कर्जदारांनाकडून रिझर्व बँकेच्या नियमानुसार केवायसीची पूर्तता केलेली नसून गंगाखेड शुगर ने पुरवलेल्या कागदपत्रांच्या आधारेच कर्ज दिलेली असणे, या एकाही प्रकरणात २० टक्के मार्जिन मनी घेतली गेलेली नसून कर्जदारांने कोणत्याही प्रकारचा कर्ज मागणी अर्ज दिलेला नसणे, तसेच कर्ज दिल्यावर ते आधी खातेदार शेतक-यांच्या बचत खात्यात जमा करून त्यानंतर खातेदारांची परवानगी न घेता गंगाखेड शुगरच्या खात्यात वळते करणे, त्यामुळे अशाप्रकारे परभणी जिल्ह्यातील हजारो शेतक-यांची बनावट कागदपत्रे सादर करून त्यांची फसवणूक करणाऱ्या गंगाखेड शुगर व एनर्जी लि. या कारखान्याच्या संचालकांवर तसेच संबंधित बँकांच्या अधिका-यांवर फौजदारी कारवाई करून फसवणूक झालेल्या शेतक-यांना न्याय मिळवून देण्यासाठी शासनाने करावयाची कार्यवाही व प्रतिक्रिया."

- (२) श्री.मंगलप्रभात लोढा, वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे गृहनिर्माण मंत्र्यांचे लक्ष वेधतील :-

"मुंबई व मुंबई उपनगर क्षेत्रात चार ते पाच पिढ्यांपासून अनेक कुटुंबे पागडी तत्वावर (भाडे तत्वावर) राहत असणे, सदरची घरे साधारणपणे ६० ते ७० वर्षापूर्वीची असून सद्यःस्थितीत त्या घरांची झालेली दुरवस्था, तेथे राहत असलेल्या नागरिकांचा घरावर मालकी हक्क नसल्याने व घरमालक दुरुस्तीसाठी परवानगी देत नसल्याने रहिवाशांना जीव मुठीत धरून रहावे लागत असणे, भाडेकरुंना घर मालकी हक्क देण्याबाबत महाराष्ट्र भाडे नियंत्रण अधिनियम, १९९९ (सन २००० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १८) मध्ये तरतूद नसल्याने शासनाने भाडेकरु देत असलेल्या भाड्याच्या १०० पट रक्कम शासन दरबारी जमा करून कायदेशीरित्या त्यांना मालकी हक्क देण्याची आवश्यकता, याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व प्रतिक्रिया."

- (३) श्री. भाऊसाहेब कांबळे, अॅड. त्र्यंबक भिसे, सर्वश्री. अमित देशमुख, विनायकराव जाधव-पाटील, बसवराज पाटील, राधाकृष्ण विखे-पाटील, ज्ञानराज चौगुले, वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे मदत व पुनर्वसन मंत्र्यांचे लक्ष वेधतील :-

"लातूर जिल्ह्यात माहे ऑगस्ट-सप्टेंबर, २०१६ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे, मांजरा, रेणा, तेरणा, आदि नद्यांना तसेच ओढे नाल्यांना आलेल्या पुरामुळे शेतीचे व सार्वजनिक मालमत्तचे झालेले नुकसान, श्रीरामपूर (ता.राहुरी, जि.अहमदनगर) येथील शेतकऱ्यांनी सन २०१६ च्या खरीप हंगामातील पिक विमा हप्ता भरलेला असतांना अतिवृष्टीमुळे व इतर कारणांमुळे नुकसान झालेल्या पिकांचे कृषी व महसुल विभागामार्फत पंचनामे करून नियमानुसार ४० दिवसांत शेतकऱ्यांना प्रधानमंत्री राष्ट्रीय पिक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई देण्याची तरतूद असतांना कंपनीने अद्यापही नुकसान भरपाई न देणे, शेतकऱ्यांचे १०० टक्के नुकसान ग्राह्य धरून सरसकट नुकसान भरपाई देण्याचे व ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा भरला नाही त्यांनाही पीक विमा रक्कमेत ५० टक्के रक्कम नुकसान भरपाई म्हणून देण्याचे शासनाने आश्वासन देऊनही त्याची अंमलबजावणी न होणे, विमा कंपनीने ड्रोनद्वारे नियमबाह्य पंचनामे करणे, NDRF अंतर्गत मदत मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये पसरलेला असंतोष, परिणामी महसुल व कृषी विभागाने केलेल्या पंचनाम्याच्या आधारे सन २०१६ च्या खरीप हंगामातील पीक विमा नुकसान भरपाई व नैसर्गिक आपत्ती अंतर्गत मदत देण्याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व प्रतिक्रिया."

- (४) कु.प्रणिती शिंदे, अॅड. राहुल कुल, वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांचे लक्ष वेधतील :-

"सोलापूर येथील शासकीय तंत्रनिकेतन पदविका अभ्यासक्रम हा टप्या-टप्याने

बंद करण्याचा घेण्यात आलेला निर्णय, शासकीय तंत्रनिकेतन बंद न करता त्याच ठिकाणी उपलब्ध असलेल्या ३२ एकर जागेत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु करण्याची नागरिकांची होत असलेली मागणी, या भागातील विद्यार्थ्यांवर शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे अन्याय होत असल्याने नागरिकांमध्ये पसरलेला असंतोष, शासकीय तंत्रनिकेतन पदविका अभ्यासक्रम बंद होऊ नये यासाठी शासनाने करावयाची कार्यवाही व प्रतिक्रिया."

- (५) **सर्वश्री. मनोहर भोईर, भास्कर जाधव, सुभाष पाटील, भरतशेठ गोगावले, सदानंद चव्हाण, राजन साळवी, वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे खारभूमी विकास मंत्र्यांचे लक्ष वेधतील :-**

"उरण (जि.रायगड) येथील कोणी, केळवणे, खोपटा, कोप्रोली तसेच मोठी जुई येथील समुद्रकिना-यावर बांधण्यात आलेले बंधारे समुद्राला येणा-या उधाणामुळे कमकुवत होणे, मौजे वेळणेश्वर, कोडकारुळ, बोऱ्या, तवसाळ, हेदवी (ता.गुहागार जि.रत्नागिरी) येथे दिनांक २५ जून, २०१७ रोजी समुद्राच्या उधाणामुळे शेतीचे तसेच बागांच्या झालेल्या नुकसानीला तेथील जिंदाल कंपनीने बांधलेल्या ब्रेक वॉटर वॉल कारणीभूत असल्याचे ग्रामस्थांनी केलेले आरोप, समुद्राच्या मोठ्या भरतीच्या वेळी बंधारे फुटून खारे पाणी भातशेतीत शिरल्याने शेकडो हेक्टर जमिन नापिक होऊन खारे पाणी घरात शिरल्याने रहिवाश्यांना अन्यत्र राहण्यास जावे लागणे, यावर उपाय म्हणून खार जमीन विभागाने खोपटा ते कोप्रोली दरम्यान सात किमीच्या बंदिस्तीचे काम सुरु करणे, परंतु कंत्राटदाराला शासनाने निधी उपलब्ध करून न दिल्याने ते अपूर्णावस्थेत असणे, सदर बंधारे इतर आस्थापना स्वखर्चाने बांधण्यास तयार असून एमसीझेडएमए ची परवानगी न मिळाल्याने कामे अपूर्णावस्थेत असणे, समुद्र किनाऱ्यावरील भरती व लाटामुळे जमिनीची मोठ्या प्रमाणात धूप होऊन घरांची होत असलेली पडझड, याकरीता धूप प्रतिबंधक बंधारे बांधण्यासाठी सन २०१६-१७ मध्ये ४९ कामांना मंजूरी देऊन ४२ कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊनही पर्यावरण विभागाद्वारे किनारपट्टी नियमन क्षेत्राची मंजूरी न मिळाल्याने कार्यांरंभ आदेश प्राप्त न होणे, कोकण भवन, रत्नागिरी व सिंधुदुर्ग पतन विभागांतर्गत मुंबई शहर व उपनगर, ठाणे, रायगड तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हयातील धूप प्रतिबंधक बंधान्यांच्या संरक्षित करावयाच्या कामांना ना हरकत प्रमाणपत्र मिळण्याबाबत प्रस्ताव देऊनही अद्याप मंजूरी न मिळणे, त्यामुळे मंजूर केलेल्या सर्व कामांना कार्यांरंभ आदेश देवून धूपप्रतिबंधक बंधारे बांधण्याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व प्रतिक्रिया."

- (६) **सर्वश्री. गणपतराव देशमुख, अनिल बाबर, वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे जलसंपदा मंत्र्यांचे लक्ष वेधतील :-**

"पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र व कोकण विभागामध्ये गत काही वर्षांमध्ये ३० ते ३२ हजार कोटी रूपये खर्च करून सिंचनासाठी अनेक उपसा

जलसिंचन प्रकल्पाची केलेली उभारणी, प्रकल्पातील साठवलेल्या पाण्यावर विज तयार करण्यासाठी तसेच प्रकल्पाच्या देखभालीच्या खर्चाची वसुली शेतकऱ्यांकडून करणे, परिणामी पाटाने पाणी देणाऱ्या पाणीपट्टीच्या दरापेक्षा उपसा जलसिंचन योजनेमधील शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी आकारण्यात येणारा दर कित्येक पटीने महाग असणे, सदर योजना दुष्काळी व उंचावरील भागात असल्यामुळे वीज पुरवठ्याची रक्कम वीज वितरण मंडळाकडे न भरल्यामुळे बंद पडण्याच्या मार्गावर असल्याने महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने पाटाने पाणी पुरवठा करणाऱ्या जलप्रकल्पाचे व उपसा जलसिंचन पद्धतीने पाणी पुरवठा करणाऱ्या जलप्रकल्पाचे दर एकत्रित करून दर आकारण्याचा निर्णय घेवून शासनाकडे गत वर्षी सादर करणे, तथापि, त्यावर अद्याप शासनामार्फत कोणतीच कार्यवाही करण्यात न येणे, राज्यातील जलसंपत्ती प्रकल्पाचे दर निश्चित करण्याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व प्रतिक्रिया."

- (७) सर्वश्री.राधाकृष्ण विखे-पाटील, जितेंद्र आव्हाड, सुनिल केदार, गोपालदास अग्रवाल, अब्दुल सत्तार, विजय वडेटीवार, अमीन पटेल, अस्लम शेख, अमर काळे, वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे महसूल मंत्र्यांचे लक्ष वेधतील :-

"ठाणे शहरात रतनशी प्रेमजी चॅरिटी ट्रस्टच्या मालकीची हजारो एकर असलेली जमीन, सदर जमीनीमधील शेकडो एकर जमीन ट्रस्टने धर्मादाय आयुक्तांची परवानगी न घेता विकासकांना विक्री केल्याची बाब माहे जुलै २०१७ मध्ये निदर्शनास येणे, सदरच्या जमीनीची एकाच दिवशी दोन वेळा विक्री तसेच ३६/ब व ७०/ब चे आदेश काढून त्याची रजिस्टरला झालेली नोंद, सदरची विक्री महसूल अधिकाऱ्यांच्या संगनमताने झालेली असणे, विकासकांनी सदर जमीनीवर उभारलेल्या उंच इमारती, बनावट पावत्या देऊन नोंदणी करणे, २४ तासात फेरविक्री करून त्यातून कोट्यवधी रुपयांचा अपहार होणे, या संपूर्ण व्यवहारात शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडणे, याकडे धर्मादाय आयुक्त, महसूल अधिकारी तसेच ठाणे महानगरपालिकेने केलेले अक्षम्य दुर्लक्ष, या प्रकरणी संबंधितांवर तातडीने करावयाची कार्यवाही व प्रतिक्रिया."

- (८) श्री. प्रकाश आंबटकर, वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे महिला व बाल विकास मंत्र्यांचे लक्ष वेधतील :-

"महिला व बालविकास विभागाने टेक होम रेशनचे (THR) कंत्राट महिला बचत गटांऐवजी व्यंकटेश महिला औद्योगिक उत्पादन संस्था, महालक्ष्मी गृह सहकार, उद्योग व बालविकास सहकारी संस्था व महालक्ष्मी सहकारी गृह उद्योग लि. या तीन खाजगी संस्थांना दिल्याप्रकरणी त्याची चौकशी करण्याची सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आदेश, केंद्र शासन व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार टेक होम रेशन (THR) ग्रामीण समुदाय आणि महिला बचत गट यांचेकडून घेण्याचे निर्देश असतांना एकात्मिक बालविकास सेवा

(ICDS) च्या माध्यमातून ७७७ कोटी रुपयांच्या निविदेपैकी ८८ टक्के काम उपरोक्त तीन खाजगी संस्थांना दिल्याचे निदर्शनास येणे, वरील तीनही संस्थांचे पत्ते त्यांच्या पालक कॉर्पोरेट कंपन्यांचे असणे, त्याचप्रमाणे स्वाक्षरी करणाऱ्या अधिकृत व्यक्ती हे या तीनही कॉर्पोरेट कंपन्यांचे संचालक असणे, या तिन्ही खाजगी कॉर्पोरेट संस्था व त्यांच्या सहयोगी निलाक्षी महिला बचत गट, सिध्दकला महिला बचत गट, अमृत स्वयंसहाय्यता महिला बचत गट, मोरेश्वर महिला बचत गट, रेणूका महिला बचत गट, गौरी महिला बचत गट, महालक्ष्मी महिला विकास संस्था, सावलेश्वरी महिला बचत गट, साळवेश्वरी महिला बचत गट, महालक्ष्मी महिला विकास संस्था, हिंगोली, गौरी महिला बचत गट, हिंगोली, भक्ती महिला बचत गट, हिंगोली, या संस्थांनी टेक होम रेशन निविदा प्रक्रियेमध्ये कोटयवधी रुपयांचा केलेला गैरव्यवहार त्यामुळे त्यांची चौकशी करून त्यांना देण्यात आलेले कंत्राट रद्द करून नविन निविदा प्रक्रिया प्रसिध्द करण्याची आयुक्त, एकात्मिक बालविकास सेवा योजना, मुंबई यांचेकडे केलेली मागणी, याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व प्रतिक्रिया."

- (९) सर्वश्री. विजय वडेटीवार, राधाकृष्ण विखे-पाटील, सुनिल केदार, अमर काळे, अॅड.यशोमती ठाकूर, श्री. अस्लम शेख, डॉ. संतोष टारफे, श्री. रवि राणा, डॉ. अनिल बोंडे, प्रा. विरेंद्र जगताप, सर्वश्री. हर्षवर्धन सपकाळ, अमित झनक, वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचे लक्ष वेधतील :-

"डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाच्या (जि.अमरावती) रुग्णालयात चार नवजात बालकांचा झालेला मृत्यू, याप्रकरणी नेमण्यात आलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला यांच्या चौकशी समितीने सादर केलेल्या अहवालात चारही बालकांचा मृत्यू पोर्टशियम क्लोराईडच्या इंजेक्शनमुळे झाला असल्याची शक्यता व्यक्त करणे, जिल्हा शल्य चिकित्सक, अमरावती यांनी दिलेल्या अहवालात रुग्ण बालकांचा निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याप्रकरणी एक निवासी डॉक्टर व २ स्टाफ नर्स यांना अटक करण्यात येणे, मात्र या प्रकरणी प्रमुख जबाबदारी असणा-या पॅडीयाट्रिक्स विभागाचे प्रमुख व महाविद्यालयाचे अधिष्ठाता (डीन) यांचेविरुद्ध कोणतीही कारवाई करण्यात आलेली नसल्यामुळे आपल्या गुन्ह्यासाठी निवासी डॉक्टरांचा बळी घेणा-यानां त्यांना तातडीने अटक करून त्यांचेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी होत असलेली मागणी, महाविद्यालये अधिष्ठाता (डीन) यांना स्वाक्षरीचे अधिकार नसतांना श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष यांच्या संगनमताने औषधी उपचाराची उपकरणे व इतर साहित्य अनधिकृतपणे खरेदी करित असल्याबाबत चौकशी करण्याची होत असलेली मागणी, शासनाने डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाचे रुग्णालय ताब्यात घेऊन अनधिकृतपणे कामकाज करणारे अधिष्ठाता व शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष यांचेवर कारवाई करण्याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व प्रतिक्रिया."

- (१०) सर्वश्री. नरेंद्र पवार, गणपत गायकवाड, किसन कथोरे, वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधतील :-

"कल्याण डोंबिवली (जि.ठाणे) महापालिका क्षेत्रातील धोकादायक, जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारतींचा एकत्रित पुनर्विकास करण्यासाठी सामूहिक विकास योजनेला (क्लस्टर डेव्हलपमेंट) परवानगी देण्याबाबतचा धोरणात्मक निर्णय घेण्याबाबत सुरु असलेले प्रयत्न, कल्याण डोंबिवली महानगर पालिकेतील सुमारे एक लाखाहून अधिक अनधिकृत इमारतींचा प्रश्न शासन स्तरावर प्रलंबित असून कल्याण येथील कोळसेवाडी, विठ्ठलवाडी, बेटूरकर पाडा, ठाणकर पाडा, सह्याद्री नगर, चिकन घर तसेच डोंबिवलीमधील गरीबाचा वाडा, कुंभारखान पाडा, महाराष्ट्र नगर, उमेश नगर, देवीचा पाडा व अन्य परिसरात असलेल्या चाळी व झोपडपट्टी मधील रहिवाशी जीव मुठीत धरून राहत असणे, कल्याण डोंबिवली क्षेत्रातील एक तृतीयांश जमिनीवरील चाळी व धोकादायक इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी खाजगी विकासक व जमीन मालकांना सुमारे चार टक्के वाढीव चटई क्षेत्र मिळाल्यास शहरच्या विकासाला चालना मिळणे, सामूहिक विकास योजना (क्लस्टर डेव्हलपमेंट) कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात लागू करण्याबाबत शासनाकडून कोणताच अहवाल महापालिकेस प्राप्त न होणे, इतर महापालिकेला लागू केल्याप्रमाणेच सदर योजना कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात लागू करण्याची नागरिकांची होत असलेली मागणी, याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व प्रतिक्रिया."

- (११) श्री. प्रताप सरनाईक, वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधतील :-

"नगरपंचायत काळापासून अस्तित्वात असलेल्या स्मशानभूमी, दफनभूमी व कब्रस्तानचा वापर शहरी भागातील लोकसंख्येच्या मानाने फार मोठ्या प्रमाणात होऊ लागल्यामुळे नागरिकांना अंत्यविधीसाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असणे, एखाद्या ठिकाणी नवीन स्मशानभूमी, दफनभूमी अथवा कब्रस्तानचे आरक्षण टाकावयाचे झाल्यास त्यास नागरिकांचा व विकासकांचा होत असलेला विरोध, ठाणे महापालिका क्षेत्रातील ओवळा माजिवडा मतदारसंघातील वर्तकनगर, लोकमान्यनगर, शास्त्रीनगर, वसंतविहार, शिवाईनगर, लोकपुरम, टिकुजिनीवाडी या जवळजवळ दोन ते अडीच लाख लोकसंख्या असलेल्या परिसरात एकही स्मशानभूमी नसल्याने गत नऊ वर्षांपासून स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी महापालिका प्रशासनाकडे स्मशानभूमीची मागणी करूनही महापालिका प्रशासनाने अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही न करणे, ओवळा माजिवडा मतदारसंघातील स्मशानभूमीबाबत शासनाने ठाणे महापालिका आयुक्तांना दिलेल्या निदेशानुसार आयुक्तांनी पोखरण रोड नं. १ व टिकुजिनीवाडी परिसरात स्मशानभूमीस मान्यता देऊनही कोणतीच कार्यवाही करण्यात न येणे, तसेच मिरा भाईंदर महापालिका क्षेत्रातील चेना नदीजवळ ग्रामपंचायत कालापासून असलेल्या स्मशानभूमीवर शेड

नसल्याने मृताची विल्हेवाट योग्यप्रकारे लागत नसल्याने नागरिकांमध्ये पसरलेला असंतोष, शासनाने ठाणे महापालिका क्षेत्रातील ओवळा मजिवडा येथे नविन स्मशानभूमी उभारण्यासाठी शासनाने करावयाची कार्यवाही व प्रतिक्रिया."

- (१२) सर्वश्री.सुनिल प्रभू, मो. आरिफ नसीम खान, राधाकृष्ण विखे-पाटील, विजय वडेटीवार, अस्लम शेख, वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधतील :-

"मौजे पासपोली (पवई, मुंबई) येथील सर्व्हे नं ८,४१,४८ नभू क्रमांक ८६,८७,११५ व मौजे तुंगवा येथील सर्व्हे नं ४१,५०,५२,११५,११७ ए व बी या मिळकतीचा औद्योगिक प्रयोजनासाठी वापर करणे आवश्यक असतांना मे.लार्सन अँड टुब्रो कंपनीने २४ मजली १० टॉवर्स चे बांधकाम करून सुमारे ४०० कोटी रुपयांचा केलेला गैरव्यवहार, मे.लार्सन अँड टुब्रो कंपनीने महापालिकेच्या इमारत प्रस्ताव विभागाकडून सदर मिळकतीवर परस्पर परवानगी घेऊन निवासी व वाणिज्य वापराची अनधिकृत बांधकामे करण्यात येणे, औद्योगिक मिळकतीचे निवासी मध्ये रुपांतरीत करतांना रेडी रेकनरप्रमाणे शासनास व महापालिकेस २५ टक्के अनर्जित रक्कम भरणे आवश्यक असतांना कंपनीने युएलसी कायद्याचे तसेच महसूल आणि विकास नियंत्रण नियमावलीचे व औद्योगिक अधिनियमांचे उल्लंघन करून शासनाची केलेली फसवणूक, कंपनीने जिल्हाधिकारी व सक्षम प्राधिकरण (युएलसी) यांची कोणतीही परवानगी न घेता महानगरपालिकेच्या आदेशाने औद्योगिक वापराची सुमारे १ लाख ४००० मीटर जागा परस्पर रहिवाशी वापरासाठी देण्यात येऊन नागरी जमीन व कमाल धारणा अधिनियम - १९७६ चा केलेला भंग, सदरहू मिळकतीवरील बांधकामे त्वरीत थांबवून त्याचा अहवाल आठ दिवसात सादर करण्याचे जिल्हाधिकारी यांनी महापालिकेला कळवूनही प्रकल्पाचे काम सुरु असून संबंधितांवर कोणतीच कारवाई करण्यात न आल्याने नागरिकांमध्ये पसरलेला असंतोष, सदर प्रकरणी चौकशी करून कंपनीविरुद्ध एमआरटीपी अँक्ट अन्वये कारवाई करण्याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व प्रतिक्रिया."

- (१३) अॅड. गौतम चाबुकस्वार, सर्वश्री. महेश लांडगे, शरद सोनावणे, अॅड. राहुल कुल, श्री. लक्ष्मण जगताप, वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधतील :-

"पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या २० लाखाच्या वर असून दिवसेंदिवस यामध्ये वाढ होत असल्याने शहरातील वाढती गुन्हेगारी आणि कायदा व सुव्यवस्था राखताना पोलिसांवर येत असलेला ताण विचारात घेऊन लोकप्रतिनिधी व स्थानिक नागरिकांच्या मागणीप्रमाणे पिंपरी चिंचवड साठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय स्थापन करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्त, पुणे यांच्या शिफारशीने पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयात पाठवण्यात येणे, सदर प्रस्ताव पोलीस महासंचालक

कार्यालयाकडून योग्य त्या शिफारशीसह शासनाने पाठवण्यात येणे, एक वर्ष सदरच्या प्रस्तावावर कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नसणे, पिंपरी चिंचवड स्वतंत्र पोलीस आयुक्तालय तातडीने स्थापन करण्याबाबत शासनाने करावयाची उपाययोजना व शासनाची प्रतिक्रिया."

- (१४) डॉ. सुनिल देशमुख, अॅड. भिमराव धोंडे, डॉ. विजयकुमार गावित, सर्वश्री. रणधीर सावरकर, शिवाजीराव नाईक, वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधतील :-

"अमरावती शहरात कायदा व सुव्यवस्थेचा निर्माण झालेला प्रश्न, दिनांक १० जुलै, २०१७ रोजी सेवानिवृत्त कारागृह अधीक्षक यांची तसेच शहरातील नामवंत शरिरसौष्ठोवपटु यांची दिनांक १८ जुलै, २०१७ रोजी झालेली हत्या, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडे आढळून आलेले देशी कट्टे, विलासनगर परिसरात काही मार्थेफिरुंनी घातलेला धुडगूस, शहरात मटका, सट्टा, दारु इ. अवैध व्यवसाय, तसेच वाळू तस्करी राजरोसपणे सुरु असणे, राज्यात गुटखा विक्रीस बंदी असतांना शहरात गुटखा तस्करी होत असणे, शहरात चोरी, खुन, घरफोडी इत्यादी घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये पसरलेला असंतोष, याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व शासनाची प्रतिक्रिया."

- (१५) अॅड. राहुल कुल, वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे वने मंत्र्यांचे लक्ष वेधतील :-

"राज्यातील शेतकऱ्यांच्या जमिनीच्या सात बारा उताऱ्यावर इतर हक्कामध्ये "खाजगी वने" किंवा कब्जेदार सदरी "राखीव वने" अशी नोंद असणे, महाराष्ट्र खाजगी वने संपादन अधिनियम, १९७५ अस्तित्वात येणे, सन १९५४ ते सन १९६६ पूर्वी ज्या जमिनींना भारतीय वन अधिनियम, १९२७ चे कलम ३५/३१ अन्वये नोटीस देण्यात आल्या आहेत त्यांना महाराष्ट्र खाजगी वने संपादन अधिनियम, १९६५ लागू करण्यात आला असणे, बाधित शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत कोणताच मोबदला देण्यात न येणे, वन संवर्धन अधिनियम, १९८० मधील तरतुदीनुसार जमिनीची सुधारणा व विकास हे वनेतर कामे या सदरात येत असल्याने संबंधित शेतकरी शिक्षेस पात्र होत असल्याने शेतकऱ्यांचा आर्थिक, सामाजिक विकास खुंटलेला असणे, राष्ट्रीय वननीती नुसार एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी ३३ टक्के क्षेत्र वनक्षेत्र असावे अशा सूचना असतांना प्रत्यक्षात २०.८ टक्के क्षेत्र असून गत अनेक वर्षांपासून २१-२२ टक्क्यांच्या पुढे गेलेली नसणे, संपूर्ण वननीतीचा नव्याने आढावा घेऊन कायद्यात आवश्यक बदल करण्याची नितांत आवश्यकता, पुणे जिल्ह्यातील दौंड, बारामती व शिरूर या तालुक्यातील हजारो एकर जमिनी गवताळ असल्याचे महसूल व वन विभागास वर्ग करण्यात येणे, देशात सन १९६० च्या सुमारास अन्नधान्याच्या तुटवडा निर्माण झाल्याने "ग्रो मोअर फूड" या योजनेआंतर्गत स्थानिक शेतकऱ्यांना वहीवाटीस देण्यात येणे, वन संवर्धन अधिनियम, १९८० अस्तित्वात

असल्यानंतर निर्वनिकरणाच्या अधिसूचना काढण्यात येणे, परंतु दौंड, बारामती व शिरूर या तालुक्यांचा त्यामध्ये समावेश करण्यात न येणे, सदर निर्वणीकरणाची अधिसूचना काढण्यास विलंब होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये पसरलेला असंतोष, परिणामी त्यांच्या सात बारा उताऱ्यावरील "खाजगी वने" व "राखीव वने" या नोंदी काढून टाकण्याबाबत व निर्वणीकरणाबाबत अधिसूचना काढण्याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व उपाययोजना."

(१६) **डॉ.राहुल पाटील, वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्वाच्या बाबीकडे ग्रामविकास मंत्र्यांचे लक्ष वेधतील :-**

"स्वच्छ भारत अभियानांतर्गत लाभार्थ्यांने शौचालय बांधल्यानंतर प्रोत्साहन अनुदानाच्या स्वरूपात १२०००/- रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या राज्य शासनाच्या सुचना असतांनाही मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद परभणी यांनी सिध्देश्वर ग्रामविकास प्रतिष्ठाण, एरंडेश्वर, (ता.पूर्णा) व सरस्वती महिला बचत गट, दुर्डी, (ता.परभणी) या दोन संस्थांना प्रति लाभार्थी ७०००/- रुपये प्रमाणे अनुक्रमे ३ कोटी व ३५ लाख रुपये देऊनही दोन्ही संस्थांनी अद्यापपर्यंत एकही शौचालय बांधलेले नसणे, दुर्डी (ता.परभणी) येथील सरस्वती महिला बचत गटाने एकच ग्रामसेवक असलेल्या ४ गावात शौचालय बांधलेले नसणे, तसेच सिध्देश्वर ग्रामीण विकास प्रतिष्ठाण, एरंडेश्वर या संस्थेला मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची सही न घेता स्वतःच्या स्वाक्षरीने ३ कोटी २३ लाख रुपयाचा धनादेश दिलेला असणे, दोन्ही संस्थांच्या शौचालयाचे बांधकाम एकाच ग्रामसेवकाने करणे, शासन निर्णयानुसार लाभार्थ्यांने शौचालयासाठी स्वतः साहित्य खरेदी करणे आवश्यक असतांना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लाभार्थ्यांना सिमेंट, शौचालयाचे भांडे, टाईल्स, विटा, दरवाजे इत्यादी साहित्य मेसर्स महेश ट्रेडर्स, परभणी व गंगाधर ट्रेडर्स, नांदेड यांच्याकडून खरेदी करण्याची केलेली सक्ती, शौचालयाचे बांधकाम पूर्ण झालेले नसतांनाही विस्तार अधिकारी, गटविकास अधिकारी यांना दमदाटी करून शौचालयाचे बांधकाम पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा परिषद संकेतस्थळावर टाकण्यास मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दबाव आणणे, शासनाला दिशाभूल करणारी माहिती सादर करून शासनाचे कोटयवधी रुपयांची फसवणूक करणे तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती यांना विश्वासात न घेता कर्मचाऱ्यांच्या बदल्या करून लाखो रुपयांचा गैरव्यवहार करणे, यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत लोकप्रतिनिधी यांनी शासनाकडे निवेदनाद्वारे केलेली मागणी, याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व प्रतिक्रिया."

(१७) **श्री. अमर काळे, वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्वाच्या बाबीकडे सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांचे लक्ष वेधतील :-**

"आष्टी (जि.वर्धा) येथे ग्रामीण रूग्णालयाच्या प्रशासकीय इमारतीचे बांधकाम तयार झालेले असतांना अद्यापही पुरेसा कर्मचारी वर्ग व वैद्यकीय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात न येणे, यंत्रसामुग्री सुध्दा उपलब्ध करून देण्यात आली नसल्यामुळे रूग्णांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागणे, रूग्णांना खाजगी रूग्णालयाचा आधार घ्यावा लागत असून रूग्णांचा औषधोपचाराअभावी मृत्यू होणे, आष्टी येथील ३० खांटाचे ग्रामीण रूग्णालय सर्व सोयीनियुक्त करण्यासाठी आणि रिक्त जागा त्वरीत भरण्यासाठी लोकप्रतिनिधींनी शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीच कार्यवाही करण्यात न आल्याने नागरिकांमध्ये पसरलेला असंतोष, याबाबत शासनाने तातडीने करावयाची कार्यवाही व प्रतिक्रिया."

(१८) श्री. बच्चू कडू, डॉ. अनिल बोंडे, श्री. विनायकराव जाधव-पाटील, वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्वाच्या बाबीकडे सामाजिक न्याय मंत्र्यांचे लक्ष वेधतील :-

"अपंगांच्या शाळा आणि कर्मशाळा राज्य शासनाकडे वर्ग करण्यात आलेल्या असणे, अपंगांची उत्पन्न मर्यादा २१ हजारावरून एक लाख करणे, अपंग भत्ता ६०० रुपयांवरून १००० रुपये देण्याबाबत शासनाने आश्वासन देवूनही या भत्यात वाढ न करणे, मुकबधीर विद्यार्थ्यांकरिता स्वतंत्र अभ्यासक्रम अपंग आयुक्त कार्यालयाचे बळकटीकरण करणे, शासकीय आणि अनुदानित वसतिगृहात अपंगांच्या ३ टक्के जागा राखीव ठेवणे, आंतरजातीय विवाह समितीवर सदस्य घेणे, अपंग शाळा अनुज्ञप्ती नुतानिकरण करणे, गृहनिर्माण प्रकल्पातील २ टक्के आरक्षण ३ टक्के करणे, जन्म-मृत्यू नोंद बाबत स्थानिक स्वराज्य संस्थांकडून कार्यवाही होत नसल्याच्या प्रश्नासंदर्भात शासन स्तरावर अनेक बैठका झाल्यानंतरही २० वर्षात अपंगांचे पुनर्वसन न होणे, मा. सर्वोच्च न्यायालयाने अपंगांना पदोन्नतीमध्ये अ,ब,क व ड या सर्व प्रवर्गांमध्ये यावे असे स्पष्ट आदेश देवूनही शासनाने या संबंधीचे धोरण निश्चित केले नसल्याचे कारण सांगून अपंगांना अ व ब प्रवर्गात पदोन्नती नाकारण्यात येणे, संजय गांधी निराधार अनुदान योजनेत अपंगांच्या मुलांच्या वयाच्या २५ वर्षे पूर्ण होवून मुले कमावती झाल्यामुळे तसेच अपंग व्यक्तीच्या वडिल किंवा पालक हे अल्पभूधारक असतानाही तलाठ्यांमार्फत चौकशी करून अनुदान (अपंग पेन्शन) मागणी प्रहार अपंग क्रांती आंदोलनाकडून वारंवार करूनही याबाबत अंमलबजावणी न करता पेन्शन देणे बंद करणे, राज्याच्या अपंग वित्त विकास महामंडळाकडून अपंगांची हजारो कर्जप्रकरणे काहीही कारणे नसताना आणि मंजूर प्रकाराने निधीची तरतूद नसल्याचे कारण देत वर्षेनुवर्षे प्रलंबित असणे, मंजूर कर्जप्रकरणाची रक्कम पूर्ण अदा न करणे मात्र त्याचवेळी अर्थपूर्ण व्यवहार करून कर्ज प्रकरणे तातडीने मंजूर करण्यात येणे, शासनाने अपंगांना २०० चौरस मीटर शासकीय भूखंड रोजगाराच्या हेतुकरिता उपलब्ध शासन निर्णय होवूनही अद्यापि राज्यातील ३० लाख अपंगांपैकी एकही अपंगास या निर्णयाचा लाभ न होणे, अपंग आणि अव्यंग

व्यक्तीच्या विवाहास प्रोत्साहनात्मक आर्थिक योजनेला सुद्धा निधीची तरतूद नसल्याचे कारण देत अर्ज फेटाळणे, अपंगांच्या ३ टक्के निधी नियंत्रण आणि खर्च याबाबत अशासकीय सदस्यांची जिल्हा आणि तालुका स्तरावर समिती गठीत करण्याचे निर्देश देवूनही त्याची अद्यापि अंमलबजावणी न होणे, अपंग प्रमाणपत्र ऑनलाईन यंत्रणेत प्रचंड भ्रष्टाचार असल्याने ५०/६० टक्के अपंग लाभार्थ्यांची प्रमाणपत्रे रद्द करण्यात येणे, मात्र हजारो बनावट व्यक्तींना अपंग प्रमाणपत्रे वितरीत होत असल्याबाबत राज्यात संबंधित अधिकारी व्यक्ती यांचेवर फक्त गुन्हे दाखल होणे मात्र केंद्रीय अपंग व्यक्ती समान संधी संपूर्ण सहभाग अधिनियम, १९९५ कलम ६९ नुसार कोणतीही कारवाई न होणे, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण यांच्याप्रमाणे राज्यातील नगरविकास विभागाच्या अखत्यारीतील सर्व आस्थापनांमध्ये ३ टक्के आरक्षणाच्या अंमलबजावणी मध्ये उदासीनता असणे, कायदानुसार अपंग व्यक्तींकरिता असलेले आरक्षण आणि त्याची अंमल बजावणी याबाबत पिंपरी चिंचवड प्राधिकरणाने अनभिज्ञता दर्शविणे, प्राधिकरणाने अपंगांसाठी भूखंडांचे आरक्षण आणि वाटप केलेले तसेच अर्थसंकल्पात तरतूद केली नसल्याचे लेखी कबुल करणे, राज्यातील ग्रामीण तसेच शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येदेखील अशीच परिस्थिती असणे. त्यामुळे राज्यातील अपंग बाधित होवून त्यांचे सामाजिक, आर्थिक आणि कौटुंबिक हित धोक्यात येणे, याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व प्रतिक्रिया."

- (१९) श्री. जयकुमार गोरे, प्रा. वर्षा गायकवाड, अॅड. यशोमती ठाकूर, श्रीमती निर्मला गावित, सर्वश्री. अमीन पटेल, अस्लम शेख, मो.आरिफ नसीम खान, कुणाल पाटील, विजय वडेद्वीवार, डॉ. संतोष टारफे, सर्वश्री.किसन कथोरे, संजय केळकर, संदिप नाईक, जितेंद्र आव्हाड, राजन साळवी, प्रकाश आबिटकर, योगेश टिळेकर, दत्तात्रेय सावंत, डॉ. पतंगराव कदम, सर्वश्री. शेख आसिफ शेख रशीद, अब्दुल सत्तार, सुनिल प्रभू, वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्वाच्या बाबीकडे सामाजिक न्याय मंत्र्यांचे लक्ष वेधतील :-

"महाराष्ट्र शासनातर्फे संजय गांधी निराधार योजने अंतर्गत, वृद्ध, विधवा आणि निराधार आदी व्यक्तींना आर्थिक सहाय्य/निवृत्ती वेतन, तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन, श्रावणबाळ निवृत्ती वेतन, आदी योजनेच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य निधी देण्यात येत असणे, सदरहू योजनांचा लाभ गरजू व्यक्तींना देण्यासाठी शासन निर्णयातील तरतूदीनुसार असलेली २१ हजार रुपये वार्षिक उत्पन्न मर्यादा असल्यामुळे राज्यातील अनेक गरजू नागरीकांना उत्पन्नाच्या जाचक अटीमुळे योजनेचा लाभ मिळू शकत नसणे, सद्यःस्थितीत २१ हजार वार्षिक उत्पन्न असणा-या लाभार्थींनी अर्ज करूनही व कार्यालयात वारंवार फे-या मारूनही तहसिलदार कार्यालयातून नागरीकांना उत्पन्नाचे दाखले उपलब्ध होत नसणे, गरीब व मध्यमवर्गीय गरजू नागरीकांना शासकीय योजनेचा लाभ मिळण्यास पात्र ठरविण्यात यावे याकरीता शासनाने वार्षिक उत्पन्नाची २१ हजाराच्या

मर्यादेत ५० हजार रुपये इतकी वाढ करण्याची होत असलेली मागणी, याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व प्रतिक्रिया."

- (२०) श्रीमती ज्योती कलानी, सर्वश्री.अजित पवार, दिलीप वळसे-पाटील, जयंत पाटील, शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, पांडुरंग बरोरा, वैभव पिचड, दत्तात्रय भरणे, वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधतील :-

"उल्हासनगर (जि.ठाणे) येथील महानगरपालिकाच्या क्षेत्रातील भूखंड क्र.१३२ ते १३५ शिट क्र.७६ या जमिनीचे एकूण क्षेत्र १९२२८ चौ.वार खेळाच्या मैदानासाठी व विस्थापित लोकांना घरे देण्यासाठी उपविभागीय अधिकारी, उल्हासनगर महापालिकेच्या ताब्यात देण्यात आलेला असणे, सदर भूखंडाबाबत बांधकाम व्यावसायिकाने एम.आर.टी.पी. अधिनियम १९६६ चे कलम १२७ द्वारे उल्हासनगर महापालिकेला नोटीस बजावण्याचा दावा करून महापालिकेने सदर नोटीसवर काहीही कार्यवाही केली नसल्याचे कारण देऊन प्रशासनांची दिशाभूल करणे, सदर भूखंडावरील आरक्षण रद्द करण्याचा प्रयत्न करणे तसेच स्थानिक प्रशासनाच्या दुय्यम अधिकाऱ्यांकडून त्यांचा अधिकार नसताना फेरप्रतिज्ञापत्रान्वये बांधकाम व्यावसायिकाला मदत करणे, सदर प्रकरणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी लेखी पत्र देऊन शासनास अवगत केलेले असणे, बांधकाम व्यावसायिक व भूखंड माफिया यांची सखोल चौकशी करून कारवाई करण्याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व प्रतिक्रिया."

- (२१) श्री. राज पुरोहित, वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधतील :-

"देशाची औद्योगिक नगरी म्हणून जगात ख्याती असलेल्या मुंबई शहराची आई श्री मुंबादेवी माता हे मुंबईचे आराध्य दैवत असून पुर्वीच्या बॉम्बे, बम्बई या नावांवरून सध्याचे 'मुंबई' हे नाव या शहरातील मुंबादेवी मातेच्या जागृत व पवित्र वास्तव्यातून देण्यात आले असणे, या मंदिराची स्थापना सन १७३७ मध्ये सध्याच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज स्थानकाच्या परिसरात मुंबईचे आद्य रहिवाशी असलेल्या कोळी (मच्छिमर) समाजाकडून करण्यांत आली असणे, त्यानंतरच्या काळात मुंबईचा विकास करण्याच्या दृष्टीने सदरहू मंदिर मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी असावे या उद्देशाने सध्याच्या जागी स्थलांतरित झाले असणे, या मंदिराचे क्षेत्र सी वॉर्ड, मुंबादेवी, कालबादेवी, भुलेश्वर, धनजी स्ट्रीट या नावाने ओळखले जाणे, प्रतिदिनी देश-परदेशातील हजारो सर्वधर्मिय भाविक व पर्यटक श्री मुंबादेवी मंदिराला भेट देत असणे, मात्र, सदरहू मंदिराचे क्षेत्र व परिसर यामध्ये असलेला नागरी सुविधांचा अभाव, विस्कळीत वाहतुक व्यवस्था, दाटी-वाटीने पसरलेल्या इमारती, दळणवळण सुविधांचा अभाव, यामुळे येथे येणारे भाविक व पर्यटक यांचे प्रचंड हाल होत असणे, महानगरपालिका, वाहतुक पोलीस व मंदिर

व्यवस्थापन मुलभूत सुविधा पुरविण्यात अपयशी झाले असल्याचे निदर्शनास येणे, येथे येणा-या भाविकांमध्ये, पर्यटकांमध्ये व स्थानिक नागरिक आणि व्यापा-यांमध्ये प्रचंड नाराजी व असंतोष पसरला असून त्यांच्याकडून श्री मुंबादेवी मंदिर परिसराच्या व्यवस्थेसाठी श्री मुंबादेवी मंदिर विकास प्राधिकरणाची स्थापना करून त्यावर सनदी अधिका-यांची नेमणूक करण्याबाबत होत असलेली मागणी, या परिसरात महानगरपालिकेचे मोठे मैदान दीर्घकाळ रिक्त असल्याने ते संपादित करून तेथे भाविक व पर्यटकांसाठी कायमस्वरूपी सुविधा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता, या मंदिराच्या विश्वस्त व्यवस्थेचे थेट राज्य शासनाच्या पर्यवेक्षणाखालील आणि नियंत्रणाखालील व्यवस्थापन समितीकडून प्रभावी व्यवस्थापन करण्याची आवश्यकता, विश्वस्त व्यवस्थेला आपली धार्मिक कार्ये अधिक प्रभावीपणे व कार्यक्षमतेने पार पाडणे व त्यांच्या भक्तांकरिता अधिकाधिक सोयी-सुविधांची तरतुद करणे व अतिरिक्त निधीतून व्यापक कल्याणकार्य हाती घेणे शक्य व्हावे याकरिता श्री मुंबादेवी माता मंदिर विश्वस्त व्यवस्था अधिनियम अधिनियमित करण्याची आवश्यकता, याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व प्रतिक्रिया."

(२२) **सर्वश्री. विजय वडेटीवार, सुनिल केदार, अॅड. यशोमती ठाकूर, सर्वश्री. अमर काळे, अस्लम शेख, डॉ. संतोष टारफे, श्री डी.पी.सावंत, वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे महसूलमंत्र्यांचे लक्ष वेधतील:-**

"भंडारा शहरातील मेंढा परिसरात सरकारी गाव तलावातील जमीनीचे बनावट कागदपत्र तयार करून तत्कालीन उपविभागीय भूअर्जन अधिकारी भंडारा, तत्कालीन मुख्याधिकारी, नगरपरिषद, भंडारा व भूमिअभिलेख कार्यालयाचे तत्कालीन अधीक्षक या अधिकाऱ्यांच्या संगनमताने अकृषिक करून विकासकांनी एक एक प्लॉट लाखो रूपयांना विकून नागरिकांसह शासनाची फसवणूक करण्यात आली असल्याची दिनांक १७ जुलै, २०१७ रोजी निर्देशनास येणे, मेंढा परिसरातील रहिवासी असलेल्या तिघांनी मिळून भंडारा येथील सरकारी गाव तलावातील जमीनीचे बनावट दस्तवेज तयार करून जमीन अकृषिक करण्यासाठी शासकीय दस्तावेजामध्ये खाडाखोड करून त्यास मंजूरी देणे, अधिकाऱ्यांसह सहा जणांविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश भंडारा पोलीसांना दिले असणे, तत्कालीन उपविभागीय भूअर्जन अधिकारी भंडारा भूमापन अधिकारी, नगर भुमाक क्रमांक ३, नागपूर या ठिकाणी बदलीनंतर रूजू होताच येथे सुध्दा पदाचा दुरुपयोग करून मोठ्या प्रमाणात नियमबाह्य काम करून शासनाची फसवणूक करणे, नागपूर येथील मौजा मानकापूर, खसरा क्रमांक २८/५, नगर भूमापन क्रमांक ३०, ३१ या वादग्रस्त जागेसंबंधात जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, नागपूर यांनी अपील क्रमांक एस.आर. क्र.२१४/१२-१३ च्या अनुषंगाने दिलेल्या आदेशाविरोधात उपसंचालक भूमिअभिलेख, नागपूर यांच्याकडे करण्यात आलेल्या अपीलावर त्यांनी दिलेल्या निर्णयामध्ये नगर भूमापन

अधिकारी क्रमांक ३ यांनी अनुमान व निष्कर्षात नमुद असलेल्या मुद्यांचे अनुषंगाने खात्री करून नियमाप्रमाणे फेरफार घेणेबाबत कार्यवाही करावी, तसेच उक्त प्रमाणे दिलेला निर्णय पक्षकारास मान्य नसेल तर त्यांनी ९० दिवसांच्या आत शासनाकडे अपील करावे असे नमुद करणे, असे असतांनाही भूमापन अधिकारी, नगर भुमाक क्रमांक ३ नागपूर यांनी कोणतीही पडताळणी आणि खातरजमा न करता अवघ्या चारच दिवसात वादग्रस्त जागेसंदर्भात नियमबाह्य एकतर्फी निर्णय देऊन त्याच दिवशी फेरफार करणे, हे फेरफार करण्याकरीता शासकीय दस्तावेज असलेल्या फेरफार रजिस्टमध्ये खाडाखोड करणे, या गंभीर प्रकरणाची तक्रार होऊन सुध्दा अद्यापही चौकशी न होणे, परिणामी या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय अधिकाऱ्यामार्फत चौकशी करून संबंधितावर फौजदारी कारवाई करण्याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व प्रतिक्रिया."

(२३) श्री.राजु तोडसाम, वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे महसूल मंत्र्यांचे लक्ष वेधतील :-

"कुरार (ता.बोरीवली, मुंबई) येथील सर्वे नं २५/३ ही जमीन श्री बनारसी हरदेव पटेल व इतर ३ भावंडांच्या नावावर असून श्री रसिक हरिलाल ठक्कर (जालियन डेव्हलपर्स) यांनी बनावट दस्तावेज बनवून अनधिकृतपणे जमीन हडपण्याचा केलेला प्रयत्न, सदर जमिनीच्या वादाप्रकरणी उपविभागीय अधिकारी, मुंबई उपनगर (पश्चिम विभाग) यांनी बनारसी पटेल यांच्या विरोधात निकाल देणे, त्यानंतर तलाठी कुरार मंडळ अधिकारी, कुरार यांनी श्री बनारसी हरदेव पटेल व इतर ३ भावंडांची नावे कमी करून निकालानुसार मूळ नाव दाखल करणे, उक्त प्रकरणी श्री बनारसी पटेल यांनी उपजिल्हाधिकारी (अपील), मुंबई उपनगर यांच्याकडे अपील दाखल करणे, उपविभागीय अधिकारी, मुंबई उपनगर यांच्या निर्णयाची नोंद त्वरित घेतली जाणे, श्री.रसिक ठक्कर (जालियन डेव्हलपर्स) यांनी तलाठी सजा, मंडळ अधिकारी, कुरार व तहसीलदार, बोरीवली यांच्याकडे खरेदीखताने नाव नोंदवण्यास अर्ज करणे, त्यानंतर त्यांचा जबाब घेऊनही नस्ती गाव-बडागाव कुसई, पोस्ट-पिंडरा, जिल्हा-वाराणसी (उत्तर प्रदेश) येथे श्री.रविंद्र ठक्कर यांच्या हस्ते पाठवण्यात येणे, सदर कार्यवाहीचा अहवाल तहसीलदार, बोरीवली यांच्या कार्यालयात अवघ्या तीन दिवसांत प्राप्त होऊन नवीन फेरफार क्रमांक ३४३ नोंद करण्यात येणे, सदर प्रकरणी तहसीलदार, बोरीवली यांनी या जमिनीचे प्रकरण अपील व सुनावणी माननीय उपजिल्हाधिकारी (अपील), मुंबई उपनगर यांच्याकडे प्रलंबित असतानाही तातडीने निर्णय केल्यामुळे याबाबत संशय व्यक्त केला जात असणे, सदर प्रकरणी श्री. रसिक हरिलाल ठक्कर (जालियन डेव्हलपर्स) यांनी जे खरेदीखत केले तेही बनावट असल्याचे निदर्शनास येणे, या बाबत कुरार पोलीस ठाणे, मालाड पूर्व येथे गुन्हा

दाखल करण्यात येणे, शासनाने उक्त प्रकरणी जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर यांना मुद्देनिहाय स्वयंस्पष्ट अहवाल तात्काळ सादर करण्याचे आदेश देणे, परंतु अद्याप त्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही न होणे, याबाबत शासनाने तहसीलदार बोरिवली, उपविभागीय अधिकारी मुंबई उपनगर व श्री.रसिक हरिलाल ठक्कर (जालियन डेव्हलपर्स) यांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई करण्याची आवश्यकता याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व प्रतिक्रिया."

- (२४) **सर्वश्री.तान्हाजी मुटकळे, आर. टी. देशमुख, हरिष पिंपळे, डॉ. जयप्रकाश मुंदडा, डॉ. संतोष टारफे, वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे महसूल मंत्र्यांचे लक्ष वेधतील :-**

"हिंगोली शहरातील सर्व्हे नं. ९४ येथील रामलीला मैदानावरील सुमारे १२५ छोट्या मोठ्या व्यावसायिकांच्या दुकानांवर त्यांना कोणतीही पूर्वसुचना न देता उपजिल्हाधिकारी व उपविभागीय पोलीस अधीक्षक यांनी दि.२२/७/२०१७ रोजी जेसीबीच्या सहाय्याने तोडफोड केल्याने व्यावसायिकांचे सुमारे २० लाख रुपयांचे झालेले नुकसान, सदर मैदान हे दसरा मैदान म्हणून प्रसिध्द असून दरवर्षी तेथील व्यावसायिक आपले व्यवसाय बंद करून दसऱ्यासाठी रामलीला मैदान रिकामे करून देत असणे, परंतु उपजिल्हाधिकारी यांना स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी सदर दुकाने सायंकाळपर्यंत रिकामी करून देण्याची विनंती करूनही उपजिल्हाधिकारी यांनी दोन जेसीबीच्या सहाय्याने पूर्ण रामलीला मैदानावरील दुकानांची दोन तासात तोडफोड केल्यामुळे व्यावसायिकांमध्ये पसरलेला असंतोष. परिणामी, या सर्व प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व प्रतिक्रिया."

- (२५) **श्री.सुनिल प्रभू, वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे गृहनिर्माण मंत्र्यांचे लक्ष वेधतील :-**

"१० गुलमोहर क्रॉस रोड, जेव्हीपीडी स्किम मधील, विलेपार्ले (प.), मुंबई, उपनगर मधील म्हाडाने वितरीत केलेल्या प्लॉट नं. १२७ मधील स्टर्लिंग को.ऑप.सोसायटीच्या बांधकाम प्रकल्पात कमला लॅन्डमार्कस कंपनीच्या विकासकाने मुळ ११ सदस्यांपैकी फक्त तीन सदस्यांना घरांचे वितरण करून, कोटयवधी रुपयाचा गैरव्यवहार करून भ्रष्टाचार केल्याचे नुकतेच निदर्शनास येणे, सदरहू प्रकल्पात हिरेन गांधी यांनी क्र. २०१ व ३०१ या दोन सदनिका म्हाडाच्या संबंधीत अधिका-यांबरोबर संगनमत करून खरेदी करणे, त्याच बरोबर प्रवर्तकाच्या मृत्यू नंतर सोसायटीचा सदस्य असलेला त्यांचा भाऊ यांना हक्काची ४०१ क्रमांकाची देय सदनिका न देता, हिरेन गांधी यांना

म्हाडाचे अधिकारी व विकासक यांनी संगनमताने वितरीत करणे, यामुळे संस्थेचे मुळ सदस्य असलेल्या सदनिका मिळण्याच्या हक्कापासून वंचित रहावे लागणे, या संदर्भात बाधित अर्जदाराने मुख्य अधिकारी यांना अनेकवेळा तक्रार निवेदन देऊनही यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नसणे, सदरहू भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी न करता प्रकरण दडपून टाकण्याचा होत असलेला प्रकार, यामुळे सोसायटीचे सदस्य असलेल्या आठ सदस्यांमध्ये निर्माण झालेला असंतोष, याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व प्रतिक्रिया."

(२६) श्री. शिवाजीराव नाईक वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे जलसंपदा मंत्र्यांचे लक्ष वेधतील :-

"शिराळा (जि.सांगली) तालुक्यातील वारणा प्रकल्पाच्या डाव्या कालव्याची व शाहूवाडी/पन्हाळा तालुक्यातील उजव्या कालव्याची कामे निधी व सुधारित प्रशासकीय मान्यतेअभावी बरेच वर्षे बंद असणे, परिणामी, वारणा प्रकल्पाच्या धरणातील ३४ टीएमसी उपलब्ध पाणी सिंचनास निरुपयोगी ठरणे, धरणातील पाण्याचा साठा सिंचनासाठी जासतीत जास्त उपयोगात आणण्यासाठी नदीतून उपसा सिंचन करण्याकरिता परवाने देण्याचे शासनाने आखलेले धोरण, उपसा सिंचन योजनेद्वारे लाभक्षेत्रात सिंचन झाले असल्याने वाढीव सिंचन क्षेत्र निर्माण होण्यात व प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतर्गत कामे घेण्यात येत असलेल्या अडचणी, अति अल्पभूधारक शेतकरी खाजगी उपसा सिंचन योजना करू शकत नसल्याने ते इतर शेतक-यांकडून भाडेत्वावर पाणी घेऊन आपली शेती सिंचनाखाली आणत असणे, लहान शेतक-यांना स्वतःची पाणी उपसा योजना करणे परवडणारे नसणे, उपसा सिंचन योजनेचे विज बिल व भार नियमन याबाबी शेतक-यांना अडचणीच्या ठरणे, डाव्या व उजव्या कालव्याची ३० टक्के कामे अपूर्ण असणे, तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यतेनुसार उर्वरित कामे माहे जून, २०१९ पर्यंत पूर्ण करण्याच्या दृष्टीने भरीव निधीची तरतूद करण्याची व वारणा कालव्यावरील डाव्या पुलांची कामे हाती घेण्याची आवश्यकता, याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व प्रतिक्रिया."

(२७) श्रीमती अमिता चव्हाण, सर्वश्री डी.पी.सावंत, वसंतराव चव्हाण, वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे जलसंपदा मंत्र्यांचे लक्ष वेधतील :-

"उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाची सिंचन क्षमता १०७०९० हेक्टर इतकी असून सद्यस्थितीत सुमारे ९६००० हेक्टर सिंचनक्षेत्र विकसित झाले असणे, धरणाचा ८४ किलोमीटर लांबीचा डावा कालवा यवतमाळ जिल्हयासाठी विकसित केलेला असून उजवा कालवा ११९ किलोमीटर पुर्ण झाला असून हिंगोली, परभणी व नांदेड जिल्हयास सिंचनाचा लाभ मिळत असणे, सदर प्रकल्पातून एकूण ३५ टीएमसी पाणी साठयापैकी २.५ टीएमसी पाणी साठा आरक्षित केल्यामुळे सिंचनासाठी सुमारे ३२.५ टीएमसी पाणी उपलब्ध असणे,

मराठवाडयातील शहरी व ग्रामीण भागासाठी ग्रीड पाणीपुरवठा योजना प्रस्तावीत असून त्यासाठी उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातून ५.२८ टीएमसी पाणी अर्धापूर, नांदेड, मुदखेड, नायगांव, हिमायतनगर, हदगांव, किनवट, माहूर, मुखेड, देगलूर व अन्य १४ तालुक्यासाठी उपलब्ध करण्यात येणार असणे, त्यामुळे विकसीत केलेल्या सिंचन क्षेत्रातील शेतीसाठी पुरेसा पाणी पुरवठा होणे अशक्य असल्याने नांदेड, हिंगोली, यवतमाळ, परभणी जिल्हयातील शेतीसिंचन धोक्यात येणे, प्रकल्पातील वितरण व्यवस्थेची ८० टक्के कामे पूर्ण झाली असून त्यासाठी केलेली गुंतवणूक निष्फळ ठरणे, लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणावर नुकसान होत असल्याने ग्रीड पाणीपुरवठा योजनेसाठी उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातून ५.२८ टीएमसी पाणी आरक्षित करण्याची होत असलेली मागणी, तसेच धर्माबाद (जि.नांदेड) येथील बाभळी बंधान्याचे दरवाजे दरवर्षी १ जुलै ते २८ ऑक्टोबर या कालावधीत उघडण्याचे मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बंधनकारक करण्यात येणे, बाभळी बंधान्याच्या अधोबाजूस तेलंगणा राज्यात असलेले पोचमपाड (श्रीराम सागर) धरण व गोदावरी बंधान्यावरील विष्णुपुरी प्रकल्पातील धरण पावसाळयात पूर्ण भरल्यानंतर त्या धरणातील अतिरिक्त पाणी तेलंगणा राज्यात वाहून जात असल्याने दोन्ही राज्याच्या हितासाठी तेलंगणा राज्यातील श्रीराम सागर धरणात पुरेसा पाणीसाठा झाल्यानंतर बाभळी बॅरेजचे गेट बंद करून पाणीसाठा करण्यासाठी राज्य शासनाने तेलंगणा राज्याच्या सहमतीने मा. सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडून बाभळी धरणामध्ये पाणीसाठा करण्यासाठी परवानगी घेण्यासाठी शासनाने करावयाची कार्यवाही व प्रतिक्रिया."

(२८) **श्री.धैर्यशील पाटील, वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे उद्योग मंत्र्यांचे लक्ष वेधतील :-**

"रायगड जिल्हयात दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉरसाठी शेतकऱ्यांवर जमिन संपादनासाठी कोणतीही सक्ती करण्यात येणार नाही संमती निवाडयानेच जमिन घेण्यात येईल असे शासनाद्वारे सांगण्यात येणे, संमतीपत्रामध्ये वाढीव नुकसान भरपाई मागणार नाही, नोकरी मागणार नाही, कोर्टात दाद मागणार नाही असे लिहून घेत आता उर्वरित शेतकऱ्यांची जमिन सक्तीने संपादीत करण्याच्या नोटीसा शासनाकडून बजावल्या जाणे, जमिन संपादन कायदा २०१३ च्या संबंधीत कलमानुसार नुकसान भरपाई न ठरवली जाणे, कायदेशीर संपादन प्रक्रिया अंमलात न येणे, शेतकऱ्यांना विश्वासात न घेणे, यासर्व बाबींमुळे व शेतकरी पूर्णतः भूमिहीन होत असल्याने जमिनी संपादीत होत असलेल्या विभागात पसरलेला असंतोष व त्यासंबंधी शेतकऱ्यांनी दिलेला बेमुदत उपोषणाचा इशारा, याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व प्रतिक्रिया."

(२९) **सर्वश्री. नरेंद्र पवार, गणपत गायकवाड, किसन कथोरे, श्री.शरद सोनावणे, सरदार तारासिंह, श्रीमती ज्योती कलानी, सर्वश्री विजय वडेटीवार, सुनिल केदार, अमर काळे, अस्लम शेख वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे**

पर्यावरण मंत्र्यांचे लक्ष वेधतील :-

"उल्हासनगर, जि. ठाणे, येथील वालधुनी नदीमध्ये जिन्स तयार करणाऱ्या कारखान्यांद्वारे सोडण्यात आलेली रसायने तसेच विषारी वायु हवेत पसरून सुभाष टेकडी, रामनगर, हिरघाट, ओटी सेक्शन, फस्ट गेट, सम्राट अशोकनगर, येथील शेकडो लोकांना वायुबाधा होऊन उलट्या, डोकेदुखी, मळमळ, इत्यादी त्रास होत असल्यामुळे नागरिकांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याचे माहे जुलै, २०१७ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास येणे, जिन्स कपड्यांवर रासायनिक प्रक्रिया न करता विषारी सांडपाणी नदीत सोडले जाणे, तसेच उल्हासनगर गावातून वाहणाऱ्या वालधुनी नदी पात्रात शहरातील व पर राज्यातील विषारी रसायनांचे टँकर आणले जाऊन त्यातील रसायने सोडले जात असल्याचे अनेक प्रकार यापूर्वी उघडकीस येणे, दिनांक २८ नोव्हेंबर, २०१४ रोजी अशाचप्रकारे टँकरद्वारे विषारी केमिकल सोडल्याने ६०० नागरीकांना वायुबाधा होणे, प्रदुषण नियंत्रण मंडळाने हे प्रकार टाळण्याकरता अनेक भंगार विक्रेते व जिन्स कारखान्यांना नोटीसा देऊन कारखाने सिल करूनही वालधुनी नदीत रासायनिक पाणी व रसायने सोडण्याच्या वारंवार घडत असलेल्या घटना, या विरोधात पोलिसांकडे पुराव्यासह माहिती देऊनही पोलिसांनी त्याकडे केलेले दुर्लक्ष, परिणामी नागरीकांमध्ये पसरलेला असंतोष, वालधुनी नदी प्रदुषणमुक्त करून त्याचप्रमाणे वालधुनी नदीच्या विकास आराखड्यास अंतिम मंजूरी व निधीच्या उपलब्धतेसाठी गत अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली मागणी, याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व प्रतिक्रिया."

(३०) सर्वश्री. सुधाकर कोहळे, सुधाकर देशमुख, सुधीर पारवे, वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्वाच्या बाबीकडे उर्जा मंत्र्यांचे लक्ष वेधतील :-

"शासनाच्या कराराप्रमाणे एस.एन.डी.एल कंपनीला नागपूर जिल्ह्यात विद्युत वितरण व पायाभूत सेवा देण्यासाठी जबाबदारी, स्वतःची काहीही गुंतवणूक न करता फक्त ६०.४५ कोटी रुपये पायाभूत सुविधेसाठी खर्च करणे, कंपनीच्या कराराप्रमाणे ५ लाख ग्राहकांकरीता ७७५ कर्मचारी असणे अनिवार्य असूनही फक्त ५०० कर्मचारी अत्यल्प स्वरूपाच्या वेतनात नियुक्त करून काम करणे, कराराप्रमाणे फक्त नादुरुस्त मिटर बदलणे गरजेचे असतांना कंपनीने सरसकट सर्व ग्राहकांचे अति जलद गतीने फिरणारे मिटर बदलून ग्राहकांकडून रक्कमही गोळा करण्यात येणे, १.३ टक्के रक्कम ही डिमांड नोटकरीता घेणे अनिवार्य असतांनाही ग्राहकांकडून ५ टक्के रक्कम गोळा करणे, ही रक्कम ग्राहकांना परत करणे अनिवार्य असूनही तसे केलेले नसल्याने झालेल्या मोठा आर्थिक गैरव्यवहार, काही ठिकाणी वीज जोडणी बंद असतांना ग्राहकांना सरासरी बिल आकारून ग्राहकांकडून करण्यात आलेली वसूली, नागपूर शहरातील अनेक ठिकाणचे रस्त्यामधील पोल, ट्रान्स्फार्मर, तुटलेल्या विद्युत वाहिन्या, रस्त्यावरील लांबलेले तार व इतर कामे अनेक वर्षांपासून प्रलंबित असणे, तुटलेल्या तारामुळे अनेक बालकांचा मृत्यू होणे, लॉबकळत असलेल्या तारामुळे घराला आगी लागणे, विजेचा धक्का लागून

नागरिकांचा मृत्यू होणे, या सर्व बाबी एस.एन.डी.एल कंपनीच्या निष्काळजीपणामुळे झालेल्या असणे, त्यामुळे सदर कंपनीवर कार्यवाही शासनाने करावयाची कार्यवाही व प्रतिक्रिया."

(३१) श्री.समिर कुणावार, वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्वाच्या बाबीकडे राज्य उत्पादन शुल्क मंत्र्यांचे लक्ष वेधतील :-

"वर्धा जिल्ह्यात शासनाने संपूर्ण दारूबंदी केलेली असणे, असे असतानाही जिल्ह्यातील पोलीस प्रशासन अवैध दारू विक्रीस आळा घालू शकलेले नसणे, अशामुळे अवैध दारू विक्री व्यवसायिकांना पोलीस यंत्रणेचे भय राहिले नसल्याचे निदर्शनास आले असून याबाबत जिल्ह्यातील नागरिकांच्या मनात स्थानिक पोलीस प्रशासनाच्या एकंदरीत कामकाजाबाबत प्रश्न निर्माण होणे, अवैध दारू विक्रीस आळा घालण्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी (हिंगणघाट) यांनी दि.१०.६.२०१७ रोजी शासनास निवेदन देऊन मागणी करणे, दारूबंदी कायद्यात सुधारणा करण्याची आवश्यकता असणे, दरवर्षी हजारो अवैध दारूचे गुन्हे दाखल होत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होणे, याबाबत तातडीने निर्णय घेऊन अवैध दारू विक्री व्यवसायाला आळा घालण्याची नितांत आवश्यकता, याकरीता शासनाने करावयाची कार्यवाही व प्रतिक्रिया."

(३२) श्री. शेख आसिफ शेख रशिद, कु.प्रणिती शिंदे, श्री. सुरेश हाळवणकर, वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्वाच्या बाबीकडे कामगार मंत्र्यांचे लक्ष वेधतील :-

"राज्यात शेतीव्यवसायानंतर वस्त्रोद्योग हा दोन क्रमांकावरचा उदयोग असणे, या उदयोगात सुमारे १० ते १२ लाख कामगार काम करीत असणे, परंतू हा कामगार असंघटीत असल्याने या कामगारांचा वैद्यकीय सेवा, भविष्य निर्वाह निधी किमान वेतन इ. कामगारविषयक तरतूदींचा लाभ मिळत नसणे, तसेच त्यांना कोणत्याही सोयीसुविधा उपलब्ध नसणे, या कामगारांची वस्त्रोद्योग कामगार कल्याण मंडळ स्थापन करावी अशी लोकप्रतिनिधींची मागणी असणे, परंतू शासन त्याकडे करीत असलेले अक्षम्य दुर्लक्ष, परिणामी वस्त्रोद्योगात पसरलेला असंतोष, त्यामुळे शासनाने सदर कामगारांना त्यांच्यासाठी असलेल्या तरतूदींचा लाभ मिळावा यासाठी वस्त्रोद्योग कामगार कल्याण मंडळ स्थापन करण्याबाबत करावयाची कार्यवाही व प्रतिक्रिया."

(ब) लक्षवेधी सूचना (म.वि.स. नियम १०५ अन्वये) संबंधित निवेदने सभागृहासमोर ठेवणे :-

(या लक्षवेधी सूचनांची सूची जोडपत्राद्वारे वेगळी वितरीत करण्यात येईल.)

(दुपारी १२.०० वाजता)

एक : प्रश्नोत्तरे.

- (अ) तारांकित प्रश्नोत्तरांची यादी सभागृहाच्या पटलावर ठेवणे.
 (ब) तारांकित प्रश्नाबाबतची अधिक माहिती सभागृहाच्या पटलावर ठेवणे.

महसूल मंत्री : "हसनाबाद (ता.भोकरदन, जि.जालना) येथील देवस्थानच्या इनामी जमिनीची अवैधरित्या केलेली विक्री" या विषयावरील श्री संतोष सांबरे, वि.स.स. यांचा दिनांक २० एप्रिल, २०१२ रोजी उत्तरीत झालेल्या तारांकित प्रश्न क्रमांक ७८१९७ च्या अनुपूरक प्रश्नोत्तराच्या वेळी दिलेल्या आश्वासनानुसार अधिक माहिती सभागृहाच्या पटलावर ठेवतील.

दोन : कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवणे -

- (१) वित्त मंत्री : भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक यांच्या सन २०१५-१६ या आर्थिक वर्षाच्या (१) महसुली क्षेत्रावर अहवाल (२) सामान्य आणि सामाजिक क्षेत्र अहवाल (३) स्थानिक संस्था अहवाल सभागृहासमोर ठेवतील.
- (२) शालेय शिक्षण व क्रिडा मंत्री : महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) (सुधारणा) नियम, २०१७ प्रसिध्द करणारी अधिसूचना क्रमांक सीईटी.२०१५/ (प्र.क्र.१४९)/ टीएनटी-१, दिनांकित २२ जून, २०१७ सभागृहासमोर ठेवतील.
- (३) गृहनिर्माण मंत्री : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण, वांद्रे, मुंबई यांचा सन २०१५-२०१६ या वर्षाचा वार्षिक लेखा आणि लेखा विवरण पत्र सभागृहासमोर ठेवतील.

- (४) आदिवासी विकास मंत्री : शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्यादित, नाशिक यांचा सन २०१०-२०११ या वर्षाचा बारावा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतील.
- (५) सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मर्यादित यांचा सन २०१२-२०१३ व २०१३-२०१४ या वर्षाचा अनुक्रमे सतरावा व अठरावा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतील.
- (६) सामाजिक न्याय मंत्री : अपंग कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य, पुणे यांचा सन २०११-२०१२ ते २०१५-२०१६ या वर्षाचा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतील.
- (७) कामगार मंत्री : (क) नागपुर व वर्धा जिल्हा माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ, नागपुर यांचा सन २००७-२००८, २००८-२००९ व २००९-२०१० या वर्षाचा अनुक्रमे चौतीसावा, पस्तीसावा व छत्तीसावा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतील.
- (ख) महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई यांचा सन २००७-२००८ ते २०११-२०१२ या वर्षाचा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतील.

तीन : लक्षवेधी सूचनेवरील अधिक माहिती सभागृहासमोर ठेवणे —

- (१) कृषि मंत्री : (क) "दर्जाहीन खत शेतकऱ्यांना विकून खत कंपन्यांनी केलेल्या फसवणूक प्रकरणी जबाबदार असलेल्या कृषी आयुक्तालयाच्या गुणवत्ता नियंत्रण विभागातील वरिष्ठ

अधिकाऱ्यांची चौकशी करुन कारवाई करण्याची आवश्यकता" या विषयावरील श्री.राधाकृष्ण विखे-पाटील, वि.स.स. यांच्या दिनांक १५ डिसेंबर, २०१६ रोजी उत्तरीत झालेल्या लक्षवेधी सूचनेवरील अधिक माहिती सभागृहासमोर ठेवतील.

(ख) "शासनामार्फत कृषी सेवक पदाकरिता घेण्यात आलेल्या परीक्षेच्या निकालाबाबत उमेदवारांमध्ये संशय निर्माण होणे" या विषयावरील श्री.प्रकाश आबिटकर, वि.स.स. यांच्या दिनांक १६ डिसेंबर, २०१६ रोजी उत्तरीत झालेल्या लक्षवेधी सूचनेवरील अधिक माहिती सभागृहासमोर ठेवतील.

(२) पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री :

"ग्रामीण भागातील जीर्ण व नादुरुस्त योजना तसेच नवीन योजना तातडीने करण्याची आवश्यकता" या विषयावरील श्री.शंभुराज देसाई व इतर, वि.स.स. यांच्या दिनांक १६ डिसेंबर, २०१६ रोजी उत्तरीत झालेल्या लक्षवेधी सूचनेवरील अधिक माहिती सभागृहासमोर ठेवतील.

चार : म.वि.स.नियम २९३ अन्वये प्रस्तावावरील अधिक माहिती सभागृहासमोर ठेवतील —

जलसंपदा मंत्री :

"राज्यात जलयुक्त शिवार योजना यशस्वीपणे राबविण्याबाबत जलसंपदा विभागाकडून मोठ्या प्रमाणावर जुन्या प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देऊन कामांना गती देण्याचा होत असलेला प्रयत्न" या विषयावरील दिनांक १७ मार्च, २०१७ रोजी झालेल्या म.वि.स. नियम २९३ अन्वये प्रस्तावावरील चर्चेदरम्यान दिलेल्या आश्वासनाबाबतची अधिक माहिती सभागृहासमोर ठेवतील.

पाच : लोकलेखा समितीचा सव्वीसावा अहवाल सभागृहास सादर करणे.

सहा : विधानसभा आश्वासन समितीचा सातवा अहवाल सादर करणे.

सात : विनंती अर्ज सभागृहास सादर करणे :-

(१) प्रा.डॉ.अशोक ऊईके, वि.स.स. : "नंदुरबार जिल्ह्यातील ता.नवापूर येथील नागन मध्यम प्रकल्पाचे अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देणे व प्रलंबित पुनर्वसनाच्या समस्या सोडविण्याबाबत" या विषयावरील विनंती अर्ज सभागृहास सादर करतील.

(२) श्री.अनिल बाबर, वि.स.स. : "सांगली जिल्ह्यातील टेंभू उपसा सिंचन योजनेमध्ये वंचित गावाचा समावेश करणेबाबत" या विषयावरील विनंती अर्ज सभागृहास सादर करतील.

आठ : विधानसभेने संमत केलेल्या विधेयकांना विधानपरिषदेची संमती मिळाल्याचे जाहीर करण्यात येईल.

नऊ : स्थगन प्रस्तावाच्या सूचना — (असल्यास) (म.वि.स. नियम १७ अन्वये).

दहा : सभागृह नेते यांचा प्रस्ताव — (चर्चा पुढे सुरु)

"अंत्योदयाचे प्रणेते व ज्येष्ठ विचारवंत स्व.पंडित दिनदयाळजी उपाध्याय, ज्येष्ठ समाजसेवक स्व.नानाजी देशमुख व लोकनेते स्व.दौलतराव उर्फ बाळासाहेब श्रीपतराव देसाई यांच्या कार्याचा गौरव करण्याबद्दलचा प्रस्ताव."

(गुरुवार, दिनांक १० ऑगस्ट, २०१७ रोजीच्या दिवसाच्या कामकाजाच्या क्रमात दर्शविण्यात आलेली म.वि.स. नियम १०१ अन्वये अल्पकालीन चर्चा)

अकरा : अल्पकालीन चर्चा :

सर्वश्रीमती देवयानी फरांदे, मनिषा चौधरी, डॉ.भारती लव्हेकर, श्री.उन्मेश पाटील, प्रा.मेधा कुलकर्णी, श्री.अनिल गोटे, श्रीमती.मंदा म्हात्रे, श्री.संजय सावकारे, सर्वश्रीमती

मोनिका राजळे, सीमा हिरे, श्री.सुधाकर भालेराव, प्रा.संगिता ठोंबरे, सर्वश्रीमती स्नेहलता कोल्हे, माधुरी मिसाळ, वि.स.स. पुढील सार्वजनिक महत्वाच्या बाबीवर चर्चा उपस्थित करतील :- (चर्चा पुढे सुरु व मंत्र्यांचे उत्तर)

"लातूर शहरात ११ वर्षीय मुलीचे तिच्या आई-वडीलांच्या अपरोक्ष सांगली जिल्ह्यात लग्न लावून दिल्याप्रकरणी लातूर, एमआयडीसी पोलीस स्थानकात एका महिलेने दिनांक १ जुलै, २०१७ रोजी दाखल केलेला प्रथम खबरी अहवाल (एफ.आय.आर.), दहा व्यक्तींच्या टोळीने बनावट वधु-वर सुचक केंद्र स्थापन करून अल्पवयीन मुलींचे वयोवृद्ध पुरुषांबरोबर विवाह लावून देणे, त्यांच्या फोटोंचा गैरवापर करणे, ही टोळी अल्पवयीन मुलींचा मानसिक व लैंगिक छळ करून त्यांना आर्थिक आमिष दाखवून परराज्यात तसेच देशाबाहेर देखील विक्री करत असल्याचे निदर्शनास येणे, सदर टोळीने ३०० अल्पवयीन मुलींची केलेली तस्करी, याबाबत शासनाने तातडीने चौकशी करून संबंधित दोषींविरुद्ध कारवाई करण्याची व अशा प्रकारांना प्रतिबंध घालण्याच्या दृष्टीने राज्यातील महिलांना संरक्षण देऊन त्यांच्यात विश्वास निर्माण करण्याची आवश्यकता, याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व उपाययोजना."

(गुरुवार, दिनांक १० ऑगस्ट, २०१७ रोजीच्या दिवसाच्या कामकाजाच्या क्रमात दर्शविण्यात आलेला २९२ अन्वये प्रस्ताव)

बारा : अंतिम आठवडा प्रस्ताव :-

सर्वश्री राधाकृष्ण विखे-पाटील, अजित पवार, पृथ्वीराज चव्हाण, जयंत पाटील, डॉ.पंतगराव कदम, सर्वश्री दिलीप वळसे-पाटील, विजय वडेटीवार, बाळासाहेब थोरात, गणपतराव देशमुख, अब्दुल सत्तार, प्रा.विरेंद्र जगताप, सर्वश्री गोपालदास अग्रवाल, मधुकरराव चव्हाण, डॉ. सतिश पाटील, मो. आरीफ नसीम खान, श्री.अमित देशमुख, अॅड यशोमती ठाकूर, सर्वश्री डी.पी.सावंत, बसवराज पाटील, डी.एस.अहिरे, अमीन पटेल, राजेश टोपे, काशीराम पावरा, हर्षवर्धन सपकाळ, डॉ.राहुल बोंद्रे, अमर काळे, अस्लम शेख, नितेश राणे, भाऊसाहेब कांबळे, वि.स.स. यांचा म.वि.स. नियम २९२ अन्वये प्रस्ताव : (चर्चा पुढे सुरु व मंत्र्यांचे उत्तर)

"राज्यात बहुतांशी भागात अद्यापही समाधानकारक पाऊस न झाल्याने अनेक ठिकाणी दुष्काळी परिस्थिती निर्माण होणे, मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र इत्यादी ठिकाणी दुबार पेरणीचे संकट ओढवल्याने शेतकरी संकटात सापडलेला असताना दुबार पेरणीनंतर आठवडा उलटूनही पाऊस नसल्याने दुबार पेरणीही वाया जाण्याची शक्यता, विशेषतः मराठवाडा, विदर्भात गंभीर दुष्काळाचे सावट, त्यामुळे शेतकऱ्यांवर ओढवलेले संकट, रब्बीसाठी शासनाने बियाणे व खते उपलब्ध करण्याची आवश्यकता, तसेच शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये दिवसेंदिवस होणारी वाढ, शासनाने केलेली कर्जमाफीची

घोषणा, तथापि ही कर्जमाफी नसून कर्ज वसूली असल्याने माहे ऑगस्ट-सप्टेंबर, २०१७ मध्ये पुन्हा संप करण्याच्या राज्यातील शेतकऱ्यांनी शासनास दिलेला इशारा, त्यामुळे शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीची व्याप्ती वाढविण्याची गरज व अंमलबजावणीबाबत निश्चित कार्यवाही नसणे, तुरीचे अधिक उत्पादन होऊनही हमीभाव न मिळाल्याने शेतकऱ्यांचे झालेले आर्थिक नुकसान, १-१ महिना खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना रांगेत उभे करून ठेवणे, शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांची खरेदी करण्यात आलेली तुर, कधी बारदान नसणे, लाखो क्विंटल तुर अद्यापही शेतकऱ्यांकडे पडून असणे, अद्यापही शेतकऱ्यांना तुरीचे पैसे न मिळणे, नागपूर-मुंबई ह्या समृद्धी मार्गासाठी जमीन संपादित करण्यास शेतकऱ्यांना काही भागात ८० लाख रुपये प्रती हेक्टरी भाव देणे, तर काही भागात प्रती हेक्टर २० लाख रुपये भाव देणे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असलेला प्रखर विरोध, त्यांचेवर पोलीसांनी लाठीमार करून दाखल करण्यात आलेले गुन्हे, धरणाच्या लाभक्षेत्रात असलेली जमीन बळजबरीने ताब्यात घेणे व प्रलोभने दाखविणे, जमीन मोजण्यासाठी दगड लावण्याच्या कामातील भ्रष्टाचार, अनेक मंत्र्यांचे विविध विभागातील भ्रष्टाचार आणि त्यांना पाठीशी घालणारी शासनाची भूमिका, या सर्व प्रकरणी शासनाने तातडीने करावयाची उपाययोजना विचारात घेण्यात यावी."

तेरा : शासकीय विधेयके :

(अ) पुरःस्थापनार्थ :-

सन २०१७ चे विधानसभा विधेयक क्रमांक ५९ - महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था (दुसरी सुधारणा) विधेयक, २०१७.

(ब) विचार, खंडशः विचार व संमत करणे :-

(१) (क) सन २०१७ चे विधानसभा विधेयक क्रमांक ५५ - महाराष्ट्र जिल्हापरिषद व पंचायत समिती (सुधारणा) विधेयक, २०१७.

(ख) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री.अस्लम शेख, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१७ चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक ५५ - महाराष्ट्र जिल्हापरिषद व पंचायत समिती (सुधारणा) विधेयक, २०१७ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ४५ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (ग) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री.हर्षवर्धन सपकाळ, प्रा.वीरेंद्र जगताप, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१७ चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक ५५ - महाराष्ट्र जिल्हापरिषद व पंचायत समिती (सुधारणा) विधेयक, २०१७ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या २१ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (२) (क) सन २०१७ चे विधानसभा विधेयक क्रमांक ५७ - महाराष्ट्र साक्षीदारास संरक्षण व सुरक्षा देण्याबाबत विधेयक, २०१७.

- (ख) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री.अस्लम शेख, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१७ चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक ५७ - महाराष्ट्र साक्षीदारास संरक्षण व सुरक्षा देण्याबाबत विधेयक, २०१७ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ४५ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (ग) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री.हर्षवर्धन सपकाळ, प्रा.वीरेंद्र जगताप, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१७ चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक ५७ - महाराष्ट्र साक्षीदारास संरक्षण व सुरक्षा देण्याबाबत विधेयक, २०१७ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या २१ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (क) विधानसभेने संमत केलेले विधेयक महाराष्ट्र विधानसभा नियमातील नियम १४१(१) अन्वये पुन्हा संमत करणे :-

सन २०१७ चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक २० — भारतीय दंड संहिता आणि फौजदारी प्रक्रिया संहिता (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, २०१७.

(ड) विचार, खंडशः विचार व संमत करणे :-

सन २०१७ चे विधानसभा विधेयक क्रमांक ५९ - महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था (दुसरी सुधारणा) विधेयक, २०१७.

अशासकीय कामकाज

(बैठकीच्या अखेरचे २ १/२ तास)

चौदा : अशासकीय विधेयके :-

पुरःस्थापनार्थ :

- (१) सन २०१७ चे वि.स.वि. क्रमांक ४६ - मुंबई महानगरपालिका (तिसरी सुधारणा) विधेयक, २०१७ - श्री.मनोहर भोईर, वि.स.स. यांचे.
- (२) सन २०१७ चे वि.स.वि. क्रमांक ५१ - हिंदू वारसा (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, २०१७ - श्रीमती मनिषा चौधरी, वि.स.स. यांचे.
- (३) सन २०१७ चे वि.स.वि. क्रमांक ५२ - महाराष्ट्र इमारती (बांधण्याबाबत नियंत्रण) विधेयक, २०१७ - श्री.मनोहर भोईर, वि.स.स. यांचे.
- (४) सन २०१७ चे वि.स.वि. क्रमांक ५८ - नोंदणी (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, २०१७ - श्री.अमीत साटम, वि.स.स. यांचे.

पंधरा : अशासकीय ठराव (म.वि.स. नियम १०६ अन्वये) :-

(दिनांक २८ जुलै, २०१७ रोजीच्या दिवसाच्या कामकाजाच्या क्रमात दर्शविण्यात आलेले परंतु पुढे ढकलण्यात आलेले अशासकीय ठराव) (क्रमांक १ ते ३)

- (१) श्रीमती मनिषा चौधरी, वि.स.स. यांचा ठराव क्र. ३३५

"राज्यातील वेगवेगळ्या प्रकल्पांमुळे विस्थापित झालेल्या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचे काम अद्यापही पूर्ण झालेले नसल्याने विस्थापितांचे होत असलेले हाल, त्यामुळे शासनाच्या विचाराधीन प्रकल्पांसाठी जमिनी देण्याच्या कामाला शेतकऱ्यांच्या होत असलेला विरोध, त्याबाबत निर्माण केल्या जाणाऱ्या कायदेशीर अडचणी इत्यादी बाबी विचारात घेता प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचे रखडलेले काम तात्काळ पूर्ण

करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबविण्यात यावा, अशी शिफारस ही विधानसभा शासनास करीत आहे."

(२) श्री. गणपतराव देशमुख, वि.स.स. यांचा ठराव क्र. २५९

"राज्यामध्ये कोटयवधी रुपये खर्च करून ग्रामीण भागामध्ये शासनाने तयार केलेल्या अनेक प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना वर्षानुवर्षे बंद असल्याने त्या योजना चालू करण्याच्या दृष्टीने शासनाला उपाययोजना सुचविण्यासाठी दोन्ही सभागृहाच्या १५ सदस्यांची समिती स्थापन करावी, अशी शिफारस ही विधानसभा शासनास करीत आहे."

(३) श्री. राहुल मोटे, वि.स.स. यांचा ठराव क्र. २२८

"राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांचे वाढते प्रमाण व त्यांच्यात रोजगाराअभावी निर्माण झालेले वैफल्य लक्षात घेता बेरोजगारांची समस्या परिणामकारक पध्दतीने सोडविण्यासाठी सेवायोजन आणि रोजगार व स्वयंरोजगार कार्यालये अधिक कार्यक्षम करण्यासाठी तसेच संबंधित प्रश्नांवर उपाययोजना सुचविण्यासाठी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांची एक संयुक्त समिती स्थापन करण्यात यावी, अशी शिफारस ही विधानसभा शासनास करीत आहे."

" राष्ट्रगीत "

विधान भवन,
मुंबई,
दिनांक : १० ऑगस्ट, २०१७.

डॉ. अनंत कळसे,
प्रधान सचिव,
महाराष्ट्र विधानसभा.